



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १०२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.०७ मार्च, २०१७ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०२ वी बैठक मंगळवार, दि.०७ मार्च, २०१७ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मात्रित
५)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्रभारी कुलसचिव	कायम निर्मात्रित तथा सचिव

स्वागत:

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १८ फेब्रुवारी, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव : १८ फेब्रुवारी, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतात खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

अ. क्र.	अध्यापकाचे नाव	धारण केलेले पद	संकुल	विषय	रुजू दिनांक	परिविक्षाधीन कालावधी संपत असलेला दिनांक
१	डॉ. पाटील विकास बाबुराव	प्राध्यापक	पदार्थ विज्ञान	फिजीक्स	दि.०९/०२/२०१६ मध्यान्होत्तर	दि.०८/०२/२०१७
२	डॉ. घनवट अनिल अर्जून	सहयोगी प्राध्यापक	रसायनशास्त्र	पॉलिमर केमिस्ट्री	दि.१०/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.०९/०२/२०१७
३	डॉ. कुलकर्णी धवल दत्तात्रय	सहायक प्राध्यापक	भूशास्त्र	जिऑलॉजी	दि.१५/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.१४/०२/२०१७
४	श्री. गार्डी चंद्रकांत गोपाळ	सहायक प्राध्यापक	संगणकशास्त्र	स्टॅटिस्टिक्स	दि.१६/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.१५/०२/२०१७

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[२(१)] दि.२८/०२/२०१७ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२८/०२/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो परिणियम S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार खरेदी समितीने कार्यवृत्तांतास मान्यता दिलेली आहे. सदर बैठकीच्या कार्यवृत्तांतावर तातडीने कार्यवाही करावयाची असल्याने, त्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु यांनी वित्त व लेखा समितीच्या वतीने मान्यता दिलेली आहे. परिणियम S.324 नुसार सदर खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेसमोर मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे.

सबब, दि.२८/०२/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.२८/०२/२०१७ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(२)] विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने पुनश्चः नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या दि.१८/०३/२०१७ च्या बैठकीत सादर करण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या वतीने संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील यांचे व्यवस्थापन परिषदेने दि.२४/०१/२०१७ च्या बैठकीतील विषय क्र.०४ अन्वये नामनिर्देशन केलेले होते.

तथापि, महाराष्ट्र शासनाने दि.२७ फेब्रुवारी, २०१७ च्या राजपत्रानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ दि.०१/०३/२०१७ पासून अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ हे पद नसल्याने प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील यांना दि.२८ फेब्रुवारी, २०१७ रोजी कार्यरत पदावरून पदमुक्त करण्यात आलेले आहे.

सबब, अधिसभेच्या दि.१८ मार्च, २०१७ रोजी होणाऱ्या बैठकीत विद्यापीठाचे विषयांकित अंदाजपत्रक सादर करण्याकरिता पुनश्चः नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठरावः विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने कुलगुरु प्रा. डॉ. एन. एन. मालदार यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[२(३)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दि.०१ मार्च, २०१७ पासून अंमलात आल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि.२७ फेब्रुवारी, २०१७ च्या राजपत्रानुसार, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ निरसित केला असून, "महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६" दि.०१ मार्च, २०१७ पासून अंमलात आणला आहे. सोबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ ची इंग्रजी भाषेतील प्रत जोडली आहे.

सबब, महाराष्ट्र शासनाच्या दि.२७ फेब्रुवारी, २०१७ च्या राजपत्रानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, ०१ मार्च, २०१७ पासून अंमलात आणल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दि.०१ मार्च, २०१७ पासून अंमलात आणल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[२(४)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३१ (एम) नुसार, विद्यापीठ परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा व ए. टी. एम. करिता जागा उपलब्ध करून देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: व्यवस्थापन परिषदेने दि.३०/१०/२०१३ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.६(४) नुसार विद्यापीठ परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनंतर बँकेस ६,००० स्क्वेअर फूट जागा देण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

या अनुषंगाने प्रस्तूत विद्यापीठ परिसरात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व ए. टी. एम. करिता जागा देण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव मा. र. शि. अहिरे, कार्यासन अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.

तथापि, नुकतेच महाराष्ट्र शासनाने जा.क्र.मसाविअ-२०१५ / (३१९ / १५) / विशि-४ / भाग-२- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६) मधील कलम १ च्या पोट कलम (२) दि.२७ फेब्रुवारी, २०१७ रोजीच्या राजपत्राद्वारे नवीन विद्यापीठ कायदा अंमलात आणला असून त्याची अंमलबजावणी दि.१ मार्च, २०१७ पासून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कलम ३६ (एम) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे.

इंग्रजी तरतूद:

"to transfer by sale or lease or contract any immovable property to other organization with the prior permission of the State Government.

Provided that, any immovable property may be permitted to be used for the specific period for the purpose of providing essential physical facilities for accomplishment of objects of the university, such as bank, canteen, post office, mobile towers, etc. Without prior approval of the State Government."

मराठी तरतूद:

"राज्य शासनाच्या पूर्व पदवानगीने कोणतीही स्थावर मालमत्ता, इतर संघटनेकडे विक्रीद्वारे किंवा भाडेपट्ट्याने किंवा कराराने हस्तांतरीत करणे:

परंतु, विद्यापीठाची उद्दिष्टे साध्य करण्याकरिता कोणत्याही आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्याच्या प्रयोजनार्थ बँक, उपहारगृहे, डाकघर, मोबाईल टॉवर इत्यादी सारख्या

कोणत्याही स्थावर मालमत्तेचा राज्य शासनाच्या पूर्वी मान्यतेशिवाय विशिष्ट कालावधीकरिता वापर करण्याची परवानगी असेल."

विद्यापीठ हे शहरापासून १० कि. मी. लांब असल्याने विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले विद्यार्थी, विद्यापीठ कामासाठी येणारे संलग्नित महाविद्यालयाची प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची अत्यंत गैरसोय होत आहे. तथापि अद्याप त्यांच्या कार्यालयाकडून प्रस्तावास मान्यता प्राप्त झालेली नाही. तसेच विद्यापीठास नॅक कमिटी भेट दिल्यानंतर त्यांनी विद्यापीठात बँकेची सुविधा नसल्याची त्रुटी अहवालात नमूद केले आहे.

सबब, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांची होत असलेली गैरसोय पाहता नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतूदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेअन्वये विद्यापीठ परिसरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा व ए. टी. एम. सुरु करण्यास व विद्यापीठ आवारातील एक खोली तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३१ (एम) नुसार, विद्यापीठ परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा किंवा इतर सोयीच्या बँकेची शाखा व त्या बँकेचे ए. टी. एम. सुरु करण्यास व विद्यापीठ आवारातील एक खोली तात्पुरत्या स्वरूपात नियमानुसार भाडेतत्वावर देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(५)] श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांचा दि.०५ जानेवारी, २०१७ रोजीचा अर्ज व मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर यांचे पत्र क्र. विससं / उशि / सोविसो / २०१७ / ०८०९, दि.०४/०१/२०१७ आणि पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१७/१२६-२७, दि.१६/०१/२०१७ रोजीचे पत्र तसेच अॅड. पी. एन. जोशी यांचे दि.२३/०१/२०१७ रोजीचे पत्र व विद्यापीठ कायदा अधिकारी यांचा अभिप्राय, मा. विभागीय सहसंचालक यांचे पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१७/२३७, दि.३१/०१/२०१७ चे पत्र आणि श्रीमती डॉ. लावंड व मा. विभागीय सहसंचालक यांना पाठविलेले पत्र क्र.सोविसो/आस्था/२०१७/१२४२, दि.१८/०२/२०१७ रोजीचे पत्र व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांनी दि.०५ जानेवारी, २०१७ रोजीच्या अर्जात अ.क्र. १ ते ८ पत्रांच्या संदर्भाचा उल्लेख करुन त्यांना रसायनशास्त्र संकुलात सहायक प्राध्यापक पदावर रुजू करुन घेण्याबाबत अवगत केले आहे. त्यातील दि.१८/०३/२०१६ रोजीच्या पत्रानुसार मा. सर्वोच्च न्यायालय SLP No. 9428/2012 व SLP No. 9575 / 2012 यावर दि.१४/०३/२०१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार तसेच मा. उच्च न्यायालय येथील याचिका क्र.७९४८/२०११ वरील निर्णयानुसार विद्यापीठात रुजू होत आहे, असे नमूद केले आहे.

१) मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१७/०८०९, दि.०४/०१/२०१७ नुसार रसायनशास्त्र संकुलामध्ये सहायक प्राध्यापकाचे ०१ पद रिक्त असून सदर संकुलामध्ये डॉ. अंजना लावंड या त्यांना विद्यापीठाने सेवेतून कमी करेपर्यंत कार्यरत होत्या, त्यामुळे मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार श्रीमती डॉ. अंजना लावंड यांना रुजू करुन घेणेची कार्यवाही करुन अहवाल या कार्यालयास सादर करावा, अन्यथा याबाबत सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाची राहिल, असे अवगत केले आहे.

२) जा. क्र. विससं / उशि / सोविसो / २०१७ / १२६-२७, दि.१६/०१/२०१७ अन्वये श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.७९४८/२०११ मध्ये दिलेल्या निकालानुसार सेवेत रुजू करुन घेणेची कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आलेले असल्यामुळे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झालेली असल्याने तातडीने कार्यवाही करावी, असे कळविले आहे.

३) मा. उच्च न्यायालयात अवमान याचिकेसंदर्भात विद्यापीठामार्फत नेमण्यात आलेले अॅड. पी. एन. जोशी यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, आपण सूचित केल्यानुसार शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु यास मा. न्यायालय मान्य करेल असे वाटत नाही. तरी आपणास माझी अग्रहाची विनंती आहे की, मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना सेवेत रुजू करुन घ्यावे. तदनंतर संबंधितांच्या कार्यभार व स्पेशलायझेशनचा विचार करावा, असे सूचविले आहे.

४) दि.२७/०२/२०१७ रोजीच्या टिपणीत कायदा अधिकारी यांनी नमूद केले आहे की, श्रीमती लावंड यांनी दि.२०/०२/२०१७ रोजी सादर केलेल्या पत्र / अर्जास अनुसरुन

दि.१८/०२/२०१७ रोजी पाठविण्यात आलेल्या पत्राप्रमाणे सर्व वस्तुस्थिती व सद्यस्थिती विशद करून पत्र पाठवून या कामी दि.२९/०४/२०१६ व दि.२८/०९/२०१७ रोजीची मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांना अग्रेषित केलेली पत्रे व तद्अनुषंगिक पत्रव्यवहारानुसार रुजू होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत श्रीमती लावंड यांना कळविणे योग्य राहिल तसेच, श्रीमती लावंड यांनी सादर केलेल्या विविध पत्र / अर्ज इत्यादींची प्रत व सादर पत्रास अनुसरून विद्यापीठाने केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत श्रीमती लावंड यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेमध्ये विद्यापीठाच्या वतीने हजर राहून कामकाज पहाण्यासाठी नियुक्त अॅड. पी. एन. जोशी यांना पाठविणे योग्य राहिल.

५) मा. विभागीय सहसंचालक यांनी त्यांच्या दि. ३१/०९/२०१७ रोजीच्या पत्रात संदर्भ क्र. १ ते ११ पत्रांचा संदर्भ देवून दूसऱ्या पंरतूकान्वयात खालील प्रमाणे नमूद केले आहे.

"मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, म.रा. पुणे यांनी त्यांचे पत्र क्र. युएनआय / ११२४/सोवि/विशि-१, दि.२५/४/२००८ अन्वये रसायनशास्त्र विभागात एकूण ०७ पदे मंजूर केलेले असून सादर ०७ पदांसाठी स्पेशलायझेनच्या संदर्भात योग्य तो निर्णय विद्यापीठाने घ्यावा व मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार श्रीमती डॉ. अंजना लावंड यांना रिक्त पदावर सेवेत रुजू करून घेण्याची कार्यवाही करावी."

६) दि.१८/०२/२०१७ रोजीच्या पत्रानुसार प्रस्तुत विद्यापीठाने संदर्भ क्र.१ ते ६ पत्रांचा संदर्भ देवून श्रीमती डॉ. लावंड यांना कळविले आहे की, मा. कुलगुरु महोदयांनी आपणास समक्ष चर्चा करून आपल्या दि.०२/०२/२०१७ च्या पत्रातील "I am joining on the post of Assistant Professor Chemistry (Open Category) from which I was relieved by illegal order no. SUS/Estt/2011-12/5239, dt.20 Sept. 2011. I am joining above said post on 2nd Feb. 2017 before noon" या मजकुरामुळे तांत्रिक अडचण निर्माण होत आहे.

तदनंतर विद्यापीठ कायदा अधिकारी यांनी सुध्दा आपणासोबत समक्ष चर्चा केली आहे व याबाबत विद्यापीठ आपणास रुजू करून घेणेस पूर्वी पासूनच तयार आहे. तथापि, "illegal" व "joining on above said post" यामुळे अडचण होत आहे.

आपण दि.०४/०२/२०१७ च्या पत्रान्वये मी दि.०२/०२/२०१७ रोजी मध्यान्हपूर्व रसायनशास्त्र संकुल सहायक प्राध्यापक (खुला प्रवर्ग) या पदावर रुजू होत आहे, असे कळविले आहे. या पत्रात सुध्दा आपण "From which I was relieved on 20 Sept. 2011" असे नमूद केले असून त्यापुढे "I request you to regularize my services from 12th June, 2008" असे नमूद केले आहे.

अशा प्रकारे सोलापूर विद्यापीठ आपणांस रुजू करून घेणेबाबत अनुकूल व तयार असताना आपण नवनविन मुद्दे उपस्थित करून या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. कारण ज्या पदावर आपण Join करत आहे, असे नमूद केले आहे ते पद विद्यापीठात आजमितीस उपलब्ध नाही. त्या पदावर श्री. विकास दादाभाऊ कडु (ST Category) हे दि.२०/०९/२०११ पासून कार्यरत आहेत. तसेच आपणांस दि.१२/०६/२००८ पासून Regularize करणे ही शासनाच्या अखत्यारितील बाब आहे.

विद्यापीठास आज दि.१८/०२/२०१७ पर्यंत आपणाकडून याबाबत काही म्हणणे प्राप्त झालेले नाही. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाचे दि.२९/०४/२०१६ व दि.२८/०९/२०१७ रोजीची मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग सोलापूर यांना अग्रेषित केलेली पत्रे व मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग सोलापूर यांचे दि.०४/०९/२०१७, १६/०९/२०१७ व २५/०९/२०१७ च्या पत्रानुसार सोलापूर विद्यापीठाने दि.३१/०९/२०१७ च्या पत्रान्वये त्वरित सेवेत रुजू होणेबाबत श्रीमती डॉ. लावंड यांना कळविलेले आहे. तसेच दि.०४/०३/२०१७ च्या मा. कुलगुरु महोदयांच्या मान्यतेने अॅड. श्री.पी.एन.जोशी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांना पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर पत्र विद्यापीठ प्रशासनाने पाठविले आहे.

श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांचा दि.०५ जानेवारी, २०१७ रोजीचा अर्ज व मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर यांचे पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१७/०८०९, दि.०४/०९/२०१७ आणि पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१७/१२६-२७, दि.१६/०९/२०१७ रोजीचे पत्र तसेच अॅड. पी. एन. जोशी यांचे दि.२३/०९/२०१७ रोजीचे पत्र व विद्यापीठ कायदा अधिकारी यांचा अभिप्राय, मा. विभागीय सहसंचालक यांचे पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१७/२३७, दि.३१/०९/२०१७ चे पत्र आणि श्रीमती डॉ. लावंड व मा. विभागीय सहसंचालक यांना पाठविलेले पत्र क्र.सोविसो/आस्था/२०१७/१२४२, दि.१८/०२/२०१७ रोजीचे पत्र व दि.०४/०३/२०१७ चे मा. कुलगुरु महोदयांच्या मान्यतेने अॅड. श्री. पी. एन. जोशी यांना पुढील कार्यवाहीबाबत पाठविलेले पत्र व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रुजू होण्याबाबत विद्यापीठाने दि.३१/०९/२०१७ च्या पत्रान्वये कळविले आहे. विद्यापीठ श्रीमती डॉ. लावंड यांना सेवेत रुजू करून घेण्यास अनुकूल व तयार आहे. तथापि श्रीमती लावंड यांनी दि.०२/०२/२०१७ व दि.०४/०२/२०१७ रोजीच्या रुजू अहवालात विविध बाबी नमूद केल्यामुळे त्यांना दुरुस्त रुजू अहवाल देण्याबाबत समक्ष तोंडी व लेखी दि.१८/०२/२०१७ च्या पत्रान्वये कळविले आहे त्यातील सर्व बाबीची नोंद घेण्यात आली. श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना रुजू करून घेताना येणाऱ्या joining on same post from which I was relieved by illegal..., Regularize my services from 12/06/2008, vacant, granted, sanctioned post, Different Specialization, no available workload, appointment of Shri. Vikas D Kadu (ST category) on post of Assistant Professor, since 20/09/2011 for organic chemistry इ. तांत्रिक अडचणी विद्यापीठाने श्रीमती लावंड यांना व विभागीय सहसंचालक सोलापूर विभाग यांना कळविलेल्या आहेत. याबाबत श्रीमती लावंड यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेकरिता विद्यापीठाच्या वतीने कामकाज पाहण्यासाठी नियुक्त अॅड. पी. एन. जोशी यांनी उच्च न्यायालयात विद्यापीठाचे सविस्तर म्हणणे मांडावे असे ठरले. त्यानंतर पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(६)] महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.३३/१७/विशि-१, दि.०४/०३/२०१७ अन्वये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेमधील दि.४ मे, २०१६ व दि.११ जुलै, २०१६ रोजी केलेली अनुक्रमे तिसरी व चौथी सुधारणा राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व अकृषि विद्यापीठांशी संलग्नित उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी : शासन निर्णय आणि अधिसूचना :

- १) शासन निर्णय क्रमांक : एनजीसी-२००९ (२४३/०९)/विशि-१, दि.१२ ऑगस्ट, २००९.
- २) विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना क्र. F-३.१/२००९, दि.३० जून, २०१०.
- ३) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०११/(२५/११)/विशि-१, दि.१५ फेब्रुवारी, २०११.
- ४) विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना क्र. F-१-२/२००९, (EC/PS), दि.१३ जून, २०१३.
- ५) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१६/प्र.क्र.८८/१६/विशि-१, दि.१५ ऑक्टोबर, २०१६.
- ६) विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना क्र. F. १-२/२०१६ (PS Amendment), दि.०४ मे, २०१६.
- ७) विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना क्र. F. १-२/२०१६ (PS Amendment), दि.११ जुलै, २०१६.
- ८) विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना क्र. F. १-२/२०१६ (PS Amendment), दि.१० जानेवारी, २०१७.

प्रस्तुत विद्यापीठाच्या तत्कालीन मा. कुलगुरु महोदयांचा आदेश जा. क्र. SUS/BCUD/TA/२०१०-११/ १०६२४ दि. ७ मार्च, २०११ अन्वये महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या दि.१५ फेब्रुवारी, २०११ रोजीचा शासन निर्णय लागू करण्यात आला होता.

संदर्भ क्र.४ नुसार, दि.१३ जून, २०१३ रोजीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेन्वये, दि.३० जून, २०१० रोजीच्या अधिसूचनेमधील दुसरी दुरुस्ती संदर्भ क्र.५ दि.१५ ऑक्टोबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना संदर्भ क्र.६ व ७ येथील अधिसूचनेन्वये दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेमध्ये केलेल्या (तिसरी व चौथी) सुधारणा राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व अकृषि विद्यापीठांशी संलग्नित उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांना लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन,

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.३३/१७/विशि-१, दि.०४/०३/२०१७ अनुषंगाने प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा दि. ०४/०३/२०१७ रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे आदेश झाले आहेत.

शासन निर्णय

अ.क्र.	विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून, २०१० मधील परिच्छेद क्र.	शासन आदेश
०१	परिच्छेद क्र. ३.३.१, ४.४.१, ४.४.२.१, ४.४.२.२, ४.४.२.३., ४.५.३ व ४.६.३	विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संदर्भाधीन क्र. ६ येथील दि. ४ मे, २०१६ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेचे सुधारित केल्याप्रमाणे तरतुदी जशाच्या तशा लागू करण्यात येत आहेत.
०२	परिच्छेद क्र. ३.४.१, ५.१.६ (d), ६.०.५ (i)	विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संदर्भाधीन क्र. ७ येथील दि. ११ जुलै, २०१६ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेचे सुधारित केल्याप्रमाणे तरतुदी जशाच्या तशा लागू करण्यात येत आहेत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संदर्भाधीन क्र. ८ येथील दि. १० जानेवारी, २०१७ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील तरतुदी लागू राहतील
०३		संदर्भाधीन क्र. ७ येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि. ११ जुलै, २०१६ च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र. ३, ४, ५ व ६ मधील तरतुदी जशाच्या तशा लागू करण्यात येत आहेत.

सबब, महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा दि.०४/०३/२०१७ रोजीचा शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.३३/१७/विशि-१, दि.०४/०३/२०१७ अन्वये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेमधील दि.०४ मे, २०१६ व दि.११ जुलै, २०१६ रोजी केलेली अनुक्रमे तिसरी व चौथी सुधारणा राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व अकृषि विद्यापीठांशी संलग्नित उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांना लागू करण्याबाबतच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[२(७)] विद्यापीठ वाहन क्र. एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा २,५५,५००/- रुपयांस विक्री केलेली बाब व्यवस्थापन परीषदेच्या माहितीस्तव सादर तसेच एम.एच. १३. बी ५९६६ (टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड) या विद्यापीठ वाहनाच्या लिलावामध्ये विद्यापीठाच्या हातच्या किंमतीच्या पुढे कोणीही बोली न बोलल्यामुळे सदर वाहनाचा लिलाव रद्द करण्यात आल्याची बाब व्यवस्थापन परीषदेच्या विचारार्थ.

व्य.प. बैठक दि.२७/९/२०१६ ठराव क्र. १४(१२)	विद्यापीठ वाहन क्र. एम.एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा (डिझेल) व एम.एच. १३ बी ५९६६ (टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड) या वाहनांची विक्री करताना अपेक्षित किंमत मिळत नसल्याने जास्तीत जास्त किंमत प्राप्त होईल त्यांच्याशी प्रक्रिया करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--	---

विद्यापीठ वाहन क्र. एम.एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा व एम.एच. १३ बी. ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड या दोन विद्यापीठ वाहनांचा लिलाव दि.१ मार्च २०१७ रोजी दुपारी ३:०० वाजता विद्यापीठ अभियंता, मा. वित्त व लेखाधिकारी व मा. परीक्षा नियंत्रक तथा प्र.कुलसचिव यांच्या उपस्थितीत विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला होता, सदर वाहनांचा लिलाव हा दि.२७/९/२०१६ रोजीच्या व्य.प. च्या बैठकीतील ठराव क्र.१४(१२) ला अनुसरून खालील तक्त्यात दर्शविलेल्या हातच्या किंमतीपासून पुढे ते जास्तीत जास्त किंमत प्राप्त होईल त्या किंमतीपर्यंत करून सदर वाहने विक्री करण्यास मा. कुलगुरु साो. यांनी दि.३ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली होती.

हातची किंमत	एम. एच. १३ एसी ९९८८	२,००,०००/-
	एम. एच. १३ बी ५९६६	१,००,०००/-

मुद्दा क्र.१) विद्यापीठ अभियंता, मा. वित्त व लेखा अधिकारी व मा. परीक्षा नियंत्रक तथा प्र. कुलसचिव यांनी एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा वाहनाच्या लिलावात सर्वात जास्त बोली बोललेले श्री. कोरे रेवणसिध्द चनबसप्पा यांना रु.२,५५,५००/- रुपयांस लिलाव मंजूर केलेला असल्यामुळे श्री. कोरे यांना एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा वाहन विक्री करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी दि.२ मार्च, २०१७ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली होती, त्यास अनुसरून विभागाने श्री. कोरे यांना जा.क्र.सोविसो /अभि. वाहन विभाग/२०१६-२०१७/१४३२, दि.२ मार्च, २०१७ अन्वये सदर वाहनाची विक्री किंमत रु.२,५५,५००/- रुपये प्रथमतः प्रस्तुत विद्यापीठात भरणा केल्यानंतर आ. टी. ओ. कार्यालयाची कार्यवाही त्यांनी स्वतः करून वाहनाचा ताबा घेण्याची कार्यवाही सदरचे पत्र पाठविल्यापासून ७ दिवसांत करावी, असे कळविले होते, त्यास अनुसरून श्री. कोरे यांनी लिलाव किंमत २,५५,५००/- रुपयांपैकी

१,२५,०००/- रक्कम पावती क्र.१९२७७, दि.०२ मार्च, २०१७ रोजी भरणा करुन उर्वरित रक्कम १,३०,५००/- रुपये दि.०८ मार्च, २०१७ रोजीपर्यंत भरेन, अशी विनंती केली होती, त्यानुसार श्री. कोरे यांनी १,३०,५००/- पावती क्र.१९६५६, दि.०६ मार्च, २०१७ रोजी विद्यापीठात भरणा केलेली आहे.

एकंदरीत श्री. कोरे यांच्याकडून एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा वाहनाची लिलावातील विक्री किंमत एकूण रक्कम २,५५,५००/- रुपये विद्यापीठास प्राप्त झालेले असल्याने सदर वाहन श्री. कोरे यांना विक्री करण्यात आलेले आहे.

सबब, सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

मुद्दा क्र.२) तसेच विद्यापीठ वाहन क्र.एम. एच. १३ बी. ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड वाहनाच्या लिलावात विद्यापीठाची हातची किंमत १,००,०००/- रुपये होती, परंतु हातच्या किंमतीच्या पुढे कोणीही बोली न बोलल्याने सदर वाहनाचा लिलाव रद्द करण्यात आला.

मुद्दा क्र.१ व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव सादर व मुद्दा क्र.२ व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

- ठरावः १) विद्यापीठ वाहन क्र. एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा ₹२,५५,५००/- किंमतीस विक्री केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.
- २) विद्यापीठ वाहन क्र.एम. एच. १३ बी. ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड हे वाहन विद्यापीठाकरिता आवश्यक असणाऱ्या Ambulance मध्ये रुपांतरित करण्यासाठी विद्यापीठ अभियंता व वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत उपप्रादेशिक परिवाहन कार्यालय, सोलापूर (RTO) यांच्या कार्यालयास चौकशी करुन अहवाल घ्यावा व प्राप्त अहवालावर निर्णय घेण्याचे अधिकार मा. कुलगुरुमहोदय यांना देण्यात यावेत असे सर्वानुमते ठरले.

[२(८)] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरीता दि.०६/०३/२०१७ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव सादर.

(टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.०६/०३/२०१७ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस विषय क्र.१ ते ६ सादर करण्यात आले असता, बांधकाम समितीच्या बैठकीतील ठराव क्र.१ ते ६ नुसार व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

सबब, दि.०६/०३/२०१७ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरीता दि.०६/०३/२०१७ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांतातील ठराव क्र.१ ते ६ नुसार सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२९] विद्यापीठ परिसरातील शास्त्रीय उपकरण केंद्राकडे १५ के.व्हि.ए. जनरेटर शिफ्ट करणे व सदर जनरेटरला ॲटोकंट्रोल पॅनल बसवून चालू करून देणे या कामाचे मे. एस. आर. पॉवर सोल्युशन्स, सोलापूर यांचे उर्वरित देयक रु.१८,०००/- त्यांना अदा करणेस व सदरकामी घेण्यात आलेल्या रु.७२,०००/- इतक्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील शास्त्रीय उपकरण केंद्राकडे १५ के.व्हि.ए.जनरेटर शिफ्ट करणे व सदर जनरेटरला ॲटोकंट्रोल पॅनल बसवून चालू करून देणेकामी (कामाचे एकूण रक्कम रु.९०,०००/- मा.कुलगुरु महोदय यांच्या दि.०८/०८/२०१३ रोजीची मान्यतेला अनुसरून प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्रं.सोविसो/अभि.इलेक्ट्रिकल/२०१३-१४/४४९७ दि.२६/०९/२०१३ अन्वये मे.एस.आर.पॉवर सोल्युशन्स,सोलापूर यांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेली होती. सदर कार्यारंभ आदेशासोबत सदर कामाकरीता कामाच्या अंदाजपत्रकाच्या ८०% रक्कम (म्हणजेच एकूण ९०,०००/- बीलाच्या ८०%) म्हणजे रु.७२,०००/- इतकी रक्कम ॲडव्हान्स स्वरूपात मे.एस.आर.पॉवर सोल्युशन, सोलापूर यांना देणेकामी दि.०८/०८/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मा.कुलगुरु महोदयांची मान्यता घेण्यात आलेली होती व सदर मान्यतेला अनुसरून मे. एस.आर.पॉवर सोल्युशन, सोलापूर यांना रु.७२,०००/- इतकी रक्कम ॲडव्हान्स स्वरूपात अदा करण्यात आलेली होती.

उपरोक्त कामाकरीता देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशामध्ये अट क्र. २ अन्वये सदरचे काम हे कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. म्हणजेच सदरचे काम हे दि.२५/११/२०१३ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. तथापि, सदरचे काम हे २५/११/२०१३ पर्यंत पूर्ण झालेली नसल्यामुळे प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र.सोविसो/अभि.विभाग/२०१३-१४/६६३८, दि.१६/१२/२०१३ च्या पत्रान्वये पुनःश्च एकदा मे.एस.आर.पॉवर सोल्युशन, सोलापूर यांना सदरचे काम हे दि.२१/१२/२०१३ पर्यंत पूर्ण करावे अन्यथा दि.२२/१२/२०१३ पासून काम पूर्ण होईपर्यंत प्रतिदिन रु.२००/- इतका दंड आकारण्यात येईल असे कळविण्यात आलेले होते.

उपरोक्तप्रमाणे मे.एस.आर.पॉवर सोल्युशन, सोलापूर यांना कळविण्यात आलेल्या पत्राला अनुसरून उपरोक्त फर्मने विषयांकित काम हे दि.२१/१२/२०१३ रोजी पूर्ण केलेली आहे. सदरचे काम पूर्ण झाल्याबाबत विद्यापीठाचे कनिष्ठ अभियंता व तारतंत्री यांनी अहवाल सादर केलेला आहे. तसेच शास्त्रीय उपकरण केंद्राचे समन्वयक यांनीनी सदर कामाबाबत अहवाल सादर केलेला असून ते सोबत जोडलेला आहे.

विषयांकित काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित फर्मकडून कामाचे देयक हे तात्काळ या कार्यालयाकडे प्राप्त होणे आवश्यक होते तथापि, त्यांचेकडून विषयांकित कामाचे देयक हे दि.१९/१२/२०१६ रोजी प्रस्तुत कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहे. उपरोक्त काम हे पूर्ण झालेली असल्यामुळे या कामाचे उर्वरित रक्कम रु.१८,०००/- इतकी त्यांना अदा करावी लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील शास्त्रीय उपकरण केंद्राकडे १५ के.व्हि.ए. जनरेटर शिफ्ट करणे व सदर जनरेटरला ॲटोकंट्रोल पॅनल बसवून चालू करून देणे या कामाचे मे.एस.आर.पॉवर सोल्युशन्स, सोलापूर यांचे उर्वरित देयक रु.१८,०००/- त्यांना अदा करणेस व सदरकामी घेण्यात आलेल्या रु.७२,०००/- इतक्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील शास्त्रीय उपकरण केंद्राकडे १५ के.व्हि.ए. जनरेटर शिफ्ट करणे व सदर जनरेटरला ॲटोकंट्रोल पॅनल बसवून चालू करून देणे या कामाचे मे.एस.आर.पॉवर सोल्युशन्स, सोलापूर यांच्याकडून ₹१८,०००/- चे देयक उशिरा प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या ₹१८,०००/- च्या देयकातून ५% कपात करून (₹१८,०००/- x ५% = ₹९००/-) ₹१७,१००/- चे देयक आदा करण्यास व याकामी घेण्यात आलेल्या ₹७२,०००/- च्या तसलमातीचे समायोजन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(१०)] विद्यापीठाच्या १२ व्या दिक्षांत समारंभाकरिता मंडप व इलेक्ट्रीक साऊंड सिस्टिम पुरविणे हे काम मे. गणेश मंडप कॉ. सोलापूर यांचेकडून रु.१,९९,०००/- या दराने करून घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम १४(७) अन्वये मा.कुलगुरु महोदयानी दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाच्या १२ व्या दिक्षांत समारंभाकरिता मंडप उभारणी व इलेक्ट्रीक सिस्टिमचे काम करणे कामाची दै. दिव्य मराठी, मध्ये दि.३०/११/२०१६ रोजीच्या वर्तमानपत्रात निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनसरून निविदा विद्यापीठ कार्यालयात पोहोच करण्याची अंतिम तारीख दि. १३/१२/२०१६ रोजीची होती. दिलेल्या मुदतीत खालीलप्रमाणे एकूण तीन निविदा प्राप्त झालेले होते.

- १) श्रवंती मंडप अॅन्ड डेकोरेटर्स, सोलापूर
- २) एस.एम.पाटील अॅन्ड कंपनी, सोलापूर
- ३) गणेश मंडप कॉ.सोलापूर

उक्तप्रमाणे प्राप्त निविदा धारकांचे तांत्रिक निविदा या निविदा धारक व खरेदी समिती सदस्यांसमोर उघडण्यात आले असता प्राप्त एकूण तीन निविदांपैकी खालीलप्रमाणे दोन निविदा पात्र झालेले आहेत.

- १) श्रवंती मंडप अॅन्ड डेकोरेटर्स, सोलापूर
- २) गणेश मंडप कॉ.सोलापूर

महाराष्ट्र शासनाने दि. ०१/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीचा सुधारीत नियमपुस्तिका तयार केलेली असून त्यानुसार प्राप्त निविदांपैकी दोन निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यास खरेदीची वास्तविक किंमत व अगोदर ठरलेली अंदाजित किंमत यामध्ये (-) २० टक्के, (+) १० टक्के तफावत असल्यास ती मान्य करण्यास खरेदीदार विभागास मुभा राहिल व या किंमत श्रेणीमध्ये (Price Band) किंमती न आल्यास फेरनिविदा काढावी असे नमूद केलेली आहे.

उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीला अनुसरून पात्र दोन निविदा धारकांचे दराची निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर उघडण्यात आले असता मे. गणेश मंडप कॉ., सोलापूर यांचे निविदेमध्ये नमुद केलेले दर रु.१,९९,०००/- यांचे सर्वात कमी दर नमुद करण्यात आलेले आहे.

उपरोक्त बाब प्रथम व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करावी लागणार होती व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर संबंधित निविदा धारकाला कार्यारंभ आदेश द्यावी लागणार होती. तथापि, व्यवस्थापन परिषदेची बैठक दि.२७/१२/२०१६ रोजी संपन्न झालेली असल्यामुळे, नजीकच्या काळात सदरची बैठक होण्याची शक्यता नसल्यामुळे व विद्यापीठाची १२ वा दिक्षांत समारंभ हे दि.२९/१/२०१७ रोजी होणार असल्यामुळे दिक्षांत समारंभाकरिता मंडप व इलेक्ट्रीक साऊंड सिस्टीम पुरविणे हे काम मे.गणेश मंडप कॉ. सोलापूर यांचेकडून रु.१,९९,०००/- या दराने करुन घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांची महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम १४(७) मान्यता दिलेली आहे.

सबब, विद्यापीठाच्या १२ व्या दिक्षांत समारंभाकरिता मंडप व इलेक्ट्रीक साऊंड सिस्टीम पुरविणे हे काम मे. गणेश मंडप कॉ. सोलापूर यांचेकडून रु.१,९९,०००/- या दराने करुन घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम १४(७) अन्वये मा.कुलगुरु महोदयानी दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[२(११)] शास्त्रीय उपकरण केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे दर निश्चित करणेबाबत.

(अ) शास्त्रीय उपकरण केंद्रामधील AAS या उपकरणाच्या Samples Analysis च्या पुर्वी व्यवस्थापन परिषदेने निश्चित केलेल्या दरामध्ये दुरुस्ती करणेबाबत.

शास्त्रीय उपकरण केंद्रातील AAS या उपकरणाच्या सहाय्याने रसायनांचे परिक्षण करण्याचे दर दि.१५/०२/२०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमधील विषय क्र.१४ अन्वये निश्चित करण्यात आलेले होते. सदरचे दर सोलापूर विद्यापीठ रु.१०००/-, बाहय विद्यापीठे रु.१५००/- व केमिकल्स कंपनी करीता रु.२०००/- असे ठरलेले होते.

परंतु सदरचे दर प्रति मेटल दर्शविले नसल्याने सदरचे दर दुरुस्तीसह निश्चित करणे आवश्यक आहे. शास्त्रीय उपकरण केंद्रामध्ये AAS या उपकरणाचे १० Lamp परिक्षणासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे पुर्वी आपल्या विद्यापीठासाठी प्रति नमुना रु.१०००/- दर निश्चित करण्यात आले होते. परंतु उपकरण केंद्राकडे परिक्षणाकरीता येणारी रसायने हे ठराविक Lamp करीता येत आहेत. त्यामुळे AAS या उपकरणाद्वारे करावयाच्या परिक्षणाचे दर हे प्रति मेटल (Lamp) निश्चित करणे आवश्यक आहे.

(अ) प्रस्तावित दर

Institute Name	Home University	Other University	Industry
SUS, Solapur	100/- Per Metal	150/- Per Metal	200/- Per Metal

(ब) शास्त्रीय उपकरण केंद्राकडे High Performance Liquid Chromatography (HPLC) हे उपकरण RUSA कडून प्राप्त झालेल्या अनुदानातून खरेदी करण्यात आलेले आहे. खरेदी केलेल्या HPLC उपकरणाचे Installation करण्याचे काम चालु आहे. HPLC हे उपकरण Install झाल्यानंतर शास्त्रीय उपकरण केंद्राकडे जी रसायने परिक्षणाकरीता येतील त्याचे दर ठरविणे आवश्यक आहे. हे दर ठरवित असताना (१) सोलापूर विद्यापीठातील अधिविभाग व संलग्नित महाविद्यालये (२) सोलापूर विद्यापीठा व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था (३) औद्योगिक कंपनी अशा तीन स्वतंत्र घटकांकरीता ठरविणे उचित वाटते. विविध शैक्षणिक संस्था व विद्यापीठातील रासायनिक परिक्षणाच्या दरांचा तुलनात्मक आढावा घेऊन, सोलापूर विद्यापीठाचे दर समन्वयक, शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी खालीलप्रमाणे प्रस्तावित केलेले आहेत.

(ब) SPPU, Pune व NCL, Pune यांचे दर व सोलापूर विद्यापीठा करीता प्रस्तावित दर:

Institute Name	Home University	Other University	R & D Lab.	Industry	Remark
SPPU, Pune	450/-	1500/-	2500/-	3500/-	
NCL, Pune	2,000/-				
Solapur University	400/-	500/-	----	1000/-	Proposed Charges

समन्वयक, शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी प्रस्तावित केलेले दर सोलापूर विद्यापीठाच्या शास्त्रीय उपकरण केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधांसाठी लागू करणेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवण्यास प्रशास्कीय मान्यतेस्तव सादर).

ठराव: शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी खालीलप्रमाणे प्रस्तावित केलेले दर सोलापूर विद्यापीठाच्या शास्त्रीय उपकरण केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधांसाठी लागू करण्यास सवानुमते मान्यता देण्यात आली.

(अ) प्रस्तावित दर

Institute Name	Home University	Other University	Industry
SUS, Solapur	100/- Per Metal	150/- Per Metal	200/- Per Metal

(ब) SPPU, Pune व NCL, Pune यांचे दर व सोलापूर विद्यापीठा करीता प्रस्तावित दर:

Institute Name	Home University	Other University	R & D Lab.	Industry	Remark
SPPU, Pune	450/-	1500/-	2500/-	3500/-	
NCL, Pune	2,000/-				
Solapur University	400/-	500/-	----	1000/-	Proposed Charges

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद